



Corporate Office : 1101,1102, "G" Wing, 11th Floor,
Lotus Corporate Park, Off: Western Express Highway,
Goregaon (East), Mumbai 400 063, Maharashtra, India.
Tel. No. (Board) : +91 (022) 42977310 / 350
E : orient@orientpressltd.com • W : www.orientpressltd.com
CIN : L22219MH1987PLC042083



STAR EXPORT HOUSE

November 19, 2020

To,
The Manager
Listing Department
BSE Limited
Dalal Street
Mumbai-400 001

The Manager
Listing Department
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G Block
BKC, Bandra (E), Mumbai- 400051

BSE Code: 526325

NSE Scrip Symbol: ORIENTLTD

Sub: Submission of Newspaper Publication of Postal Ballot Notice -Orient Press Limited

Pursuant to Regulations 47 and Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copies of newspaper publication of Postal Ballot Notice of the Company dated November 11, 2020 as published in the following newspapers in compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014:

1. Free Press Journal on Thursday, November 19, 2020
2. Navshakti (Marathi) Newspaper on Thursday, November 19, 2020

You are requested to take the above in your records.

Yours faithfully,

For Orient Press Limited

Shubhangi Lohia
Shubhangi Lohia

Company Secretary & Compliance Officer



Encl: as above.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mr. Manju J. Kabra and Mr. Jagdish Chandra Kabra, owns and possess, Flat No. A/502, 5th Floor, in the Building known as Thakur's Blue Heaven CHS Ltd., Thakur Complex, Kandivali (E), Mumbai - 400 101, on the land bearing CTS Nos. 755 of Village Poisar, Taluka Borivali.

The Original Agreement made and entered between Potential Builders Pvt. Ltd., And Mr. Praveen D. Jain has been irrevocably lost and/or misplaced. Any person who has/have any claim in, to or on the Flat No. A/502 or any part thereof, by way of lease, lien, gift, licence, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge, or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below specifically stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence within 14 days of the publication of this Notice. In case no objections are received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claims to the aforesaid documents.

Sd/-
SMITA R. GHADI
Advocate, High Court, Bombay
Shop No. 78/EMP75/Phase 4, Thakur Village, Kandivali (East), Mumbai - 400101.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that I am investigating the title of Miss Harmit Kaur Sodhi residing at Flat No 801 in Bldg No 6 D, Maitri Cooperative Housing Society Limited, Damodar Park, LBS Marg, Ghatkopar (West), Mumbai-400086 in respect of the above mentioned ownership residential flat measuring 675 sq feet plinth area and her share, right, title and interest in five (5) fully paid Shares of Rs 50/- each bearing Registered Nos 456 to 460 (both inclusive) in Maitri Co-op Housing Society Limited registered under Registration No BOM/WN/HS/G(T) 994/88-89/88 represented under Certificate 092. The said residential flat was transferred to the daughter Ms Harmit Kaur Sodhi by her father Shri Balbir Singh Sodhi. The legal heirs of Shri Balbir Singh namely Mrs Indrajit Kaur Sodhi (wife), Shri Bhupendar Sodhi (son) and Shri Tejendar Singh Sodhi (son) are aware of the sale of property and have no concerns regarding the sale.

Any person having any objection or any claim, right, title and/or interest including the right of and by way of sale, agreement, exchange, gift, partition, lien, charges, lease, maintenance, inheritance, trust, easement, tenancy, license or otherwise in respect of the said residential flat is hereby required to make the same known in writing to the undersigned at the below mentioned address and the email address given, alongwith documents in support thereof, within 15 (fifteen) days from the date of publication hereof, failing which claim of such person shall be deemed to have been waived and/or abandoned.

Dated this 12th day of November 2020

Sd/-
S.V. Alva (Advocate)
26 Podar Chambers, Fort, Mumbai-400 001
Email: alvasvatyara@gmail.com

ADITYA BIRLA CAPITAL
PROTECTING INVESTING FINANCE ADVISING
Aditya Birla Finance Limited

Corporate Office: 18th Floor, Tower I, One Indiabulls Centre, 841, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400013

PUBLIC NOTICE

"This is to inform the general public at large that the following original documents duly mortgaged in favour of Aditya Birla Finance Limited (ABFL) have been lost and are untraceable. Public at large is cautioned not to deal with the aforesaid property. FIR has been lodged with N.M. Joshi Marg Police Station, Mumbai. Founder may contact the authorized officer of Aditya Birla Finance Limited at One India Bulls Center 1 Tower 1 18th Floor, SB Marg, Mumbai 400 013."

- List of documents lost:**
1. Agreement for sale dated 15/12/2011 with Messrs M.R. Brothers & Associates Industrial Co Op Society Limited and Messrs KFC Investment Management Pvt Limited / Messrs Devkripa - Confirming Party.
 2. Certificate of Title (Advocate) dated 30th May 2011.
 3. Special POA dated 10/11/2011.
 4. Extract of Minutes Of special General Meeting Of Society held on 15/05/2011.
 5. Registration Receipts.
 6. Original Registered Agreement for Sale dated 21st November, 2011 between M/s. Saranga Estate Pvt.Ltd and M/s. Sports Fuel Distribution Pvt.Ltd agreement Number 13037 alongwith RR, Stamp duty and full Occupation Certificate (POA)

PUBLIC NOTICE

Company's Name: Piramal Enterprises Ltd.
Regd. Office: Piramal Ananta, Agastya Corporate Park, Kamani Junction, LBS Marg, Kurli (W), Mumbai - 400070

Notice is hereby given that the certificate(s) for the mentioned securities of the Company have been lost/misplaced and the holder(s) of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office or the RTA, Link In Time India Pvt. Ltd., 247 Park, C-101 LBS Marg, Vikhroli (W) Mumbai 400 083, within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate share certificates(s) without further intimation.

Name of the Holder: RAM SWARUP UPADHYAYA, Folio No.00019466, Share Cert. No. 55327, Dist. Nos. 209076771 - 209076779. Total 9 shares. Place: Mumbai. Date: 19.11.2020.

MISSING



Dr. Vijayendra Kumar, BDS, MD, Ph.D. Denta & Maxillofacial Surgeon S/o Late Rebecca Mistry & Maj. K. Rajakumaran (Retd.) is missing. Anybody having any knowledge about the whereabouts of the abovementioned missing person, may please contact : Commodore Biman Mistry (Retd.) - +91 93225 17908

Aspire Home Finance Corporation Limited
Corporate Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025.
Email - info@ahfcl.com. CIN Number - U65923MH2013PLC248741
Branch Office:- Shop No-14, Ground Floor, Arica Altis, Near Forties Hospital, Bail Bazar, Kalyan (West), Mumbai - 421306, Maharashtra.
Branch Office:- Shop No. 501, 5th Floor, M.V. Plaza, Survey No.254, 252, Above ICICI Bank, Near Railway Station, Virar (E) - 401305, Maharashtra. Contact No.- Mr. Vikas Bankar - 09372705471

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION CUM SALE

Pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorised Officer of Aspire Home Finance Corporation Limited (AHFCL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrower/s, offers are invited to submit online in the Web Portal of our Sales & Marketing and e-Auction Service Partner, M/s. Inventon Solutions Pvt. Limited (InventON) i.e. <https://auctions.inventon.in> by the undersigned for purchase of the immovable property, as described hereunder, which is in the Physical Possession on 'As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whatever Is There Is Basis', particular of which are given below:

Name of Borrowers/Co-Borrowers/Guarantors/Mortgagors	Date & Amount of 13(2) Demand Notice	Description of Property	Reserve Price EMD Bid Increase Amount	Date & Time of e-Auction
LAN: LXAMB00316-170029415 Branch: Ambarnath Borrower: SHRIKANT MILIND CHICHAGHARKAR Co-Borrower: CHHAYA MILIND DABDE	18-01-2018 for Rs. 1267570/- (Rupees Twelve Lac Sixty Seven Thousand Five Hundred Seventy Only)	Flat No-04, Sai Sita Building, Ground Floor, S.No. 57/1(pt), Vill Done, B/H Shrivens Office, Ambarnath, Thane Maharashtra 421503	Rs. 800000/- Rs. 80000/- Rs.10,000/-	22nd December, 2020 Time: 10.30 A.M. to 11.30 A.M.
LAN: LXAMB00316-170026685 Branch: Ambarnath Borrower: AJAY ANANT CHICHAGHARKAR Co-Borrower: AKANSHA AJAY CHICHAGHARKAR	28-07-2018 for Rs. 1097918/- (Rupees Ten Lac Ninety Seven Thousand Nine Hundred Eighteen Only)	Flat No-408, 4th Floor, Building No.02, Amisha Apartment CHS, S.No.112, H.No. 1,3,4,5,2, S.No. 113 (PT), 114, H.No. 5, S.No.115, H.No. 3, Virar, Vasai, Thane Opp. Swagat Academy School, Palghar Maharashtra 401305	Rs. 500000/- Rs. 50000/- Rs.10,000/-	22nd December, 2020 Time: 12.30 P.M. to 1.30 P.M.
LAN: LXPN00216-170024526 Branch: Pen Borrower: SACHIN ARJUN KADAM Co-Borrower: RASIKA SACHIN KADAM	18-01-2018 for Rs. 1144158/- (Rupees Eleven Lac Forty Four Thousand One Hundred Fifty Eight Only)	Flat 201 2nd Floor, G Wing, Jay Apt, Pimples Road, Kone Gaon Road, S.No. 169/10/2 Kon Bhiwandi Thane, Near Reliance Petrol Pump Thane Maharashtra 421311	Rs. 850000/- Rs. 85000/- Rs.10,000/-	22nd December, 2020 Time: 2.30 P.M. to 3.30 P.M.

- Terms and Conditions of E-Auction:**
1. The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure set out therein. Bidders may go through the website of Aspire Home Finance Corporation Limited (AHFCL), www.motilalosalwalhf.com and website of our Sales & Marketing and e-Auction Service Provider, <https://auctions.inventon.in> for bid documents, the details of the secured asset put up for e-Auction and the Bid Form which will be submitted online.
 2. All the intending purchasers/bidders are required to register their name in the Web Portal mentioned above as <https://auctions.inventon.in> and generate their User ID and Password in free of cost of their own to participate in the e-Auction on the date and time aforesaid.
 3. For any enquiry, information, & inspection of the property, support, procedure and online training on e-Auction, the prospective bidders may contact the Client Service Delivery (CSD) Department of our Sales & Marketing and e-Auction Service Partner M/s. Inventon Solutions Pvt. Limited, through Tel. No.: +91 9833036216/9137100020 & E-mail ID: care@inventon.co.in/akshada@inventon.co.in or the Authorised Officer, Mr. Vikas Bankar - 09372705471
 4. To the best of knowledge and information of the Authorised officer, there is no encumbrance in the property/ies. However the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrance, title of property/ies put on e-Auction and claims/rights/dues/affecting the property prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute any commitment or any representation of AHFCL. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to AHFCL. The Authorised officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues.
 5. For participating in the e-Auction, intending purchasers/bidders will have to submit/upload in the Web Portal (<https://auctions.inventon.in>) the details of payment of interest-free refundable Earnest Money Deposit (EMD) of the secured asset as mentioned above by way of Demand Draft in favour of 'Aspire Home Finance Corporation Limited' or by way of RTGS/ NEFT to the account details mentioned as follows: Bank Name: HDFC Bank, Branch: Lower Parel Mumbai, Bank Account No.: 00600340073530, IFSC Code: HDFC0000060 along with self-attested copies of the PAN Card, Aadhaar Card, Residence Address Proof, Board Resolutions in case of company and Address Proof on or before: 04:00 PM of 21/12/2020;
 6. The Property will not be sold below the Reserve Price. The Successful Purchaser/ Bidder shall have to deposit the 25% (inclusive of EMD) of his/her/ its offer by way of RTGS/ NEFT to the account mentioned herein above within 24:00 hours from the completion of e-Auction, failing which the sale will be deemed have been failed and the EMD of the said Successful Bidder shall be forfeited;
 7. The EMD of all other bidders who did not succeed in the e-Auction will be refunded by AHFCL within 72 working hours of the closure of the e-Auction. The EMD will not carry any interest
 8. The balance amount of purchase consideration shall be payable by the Successful Purchaser/ Bidder on or before the fifteenth (15th) day from the date of 'Confirmation of Sale' of the said secured asset by the Authorised Officer/Secured Creditor or such extended period as may be agreed upon in writing by the Authorised Officer at his/her discretion. In case of default, all amounts deposited till then shall be liable to be forfeited;
 9. Date of Inspection of the Immovable Property is on 23/11/2020 between 11.30 AM to 04.00 PM.
 10. At any stage of the e-Auction, the Authorised Officer may accept/reject/modify/cancel the bid/offers or postpone the e-Auction without assigning any reason thereof and without any prior notice. In case any bid is rejected, Authorised Officer can negotiate with any of the rendered or intending bidders or other parties for sale of property by Private Treaty;
 11. The Successful Purchaser/ Bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, stamp duty, registration fees, etc. that is required to be paid in order to get the property conveyed/delivered in his/her/its favour as per the applicable law;
 12. Sale is subject to the confirmation by the Authorised Officer;
 13. The Borrower/Guarantors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, about the holding of above mentioned auction sale;
 14. The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 to pay the sum mentioned as above before the date of Auction falling which the immovable property will be auctioned and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to AHFCL, in full before the date of sale, auction is liable to be stopped.
 15. The Total Loan Outstanding amount is not the loan foreclosure amount. All other charges (if any) shall be calculated at the time of closure of the loan.
 16. AHFCL is not responsible for any liabilities whatsoever pending upon the property as mentioned above. The Property shall be auctioned on 'As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whatever Is There Is Basis'.
 17. The sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, as amended from time to time; It shall solely be the responsibility of the Successful Bidder/ Purchaser to get the sale registered. All expenses relating to stamp duty, registration charges, transfer charges and any other expenses and charges in respect of the registration of the sale for the above referred property shall be borne by the Successful Bidder/ Purchaser. The sale has to be registered at the earliest else the purchaser has to give the request letter to AHFCL mentioning the reason of delaying the registration;
 18. No person other than the intending bidder/ offerer themselves, or their duly authorised representative shall be allowed to participate in the e-Auction/sale proceedings. Such Authorisation Letter is required to submit along with the Bid Documents;
 19. Special Instruction: e-Auction shall be conducted by the Service Provider, M/s. Inventon Solutions Pvt. Limited on behalf of Aspire Home Finance Corporation Limited (AHFCL), on pre-specified date, while the bidders shall be quoting from their own home/ offices/ place of their Bid as per their choice above the Reserve Price. Internet connectivity and other paraphernalia requirements shall have to be ensured by bidders themselves. Please note that failure of Internet connectivity (due to any reason whatsoever it may be) shall be sole responsibility of bidders and neither AHFCL nor InventON shall be responsible for these unforeseen circumstances. In order to ward-off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements/ alternatives whatever required so that they are able to circumvent such situation and still be able to participate in the e-Auction successfully. However, it is requested to the Bidder(s) not to wait till the last moment to quote/improve his/ her Bid to avoid any such complex situations.
 20. The same has been published in our portal - <https://motilalosalwalhf.com/eauction-pdf>
- NB: Please note that the secured creditor is going to issue the sale notice to all the Borrowers/ Guarantors/ Mortgagors by speed/ registered post. In case the same is not received by any of the parties, then this publication of sale notice may be treated as a substituted mode of service.**

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)
Competent Authority
under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963,
MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai 400 051

Public Notice in Form XIII of MOF A (Rule 11(9) (e))
Before the Competent Authority
Application No. 73 of 2020

M/s. LOKBHARTI CHS LTD.
Having its address at C.T.S. No. 498/A, 447/C, 448 E, Village Marol, Maroshi Road, Next to Lok Bhavan, Andheri (E), Mumbai-400 059

...Applicant

Versus

1. M/s. Multiweld Wire Co. Pvt. Ltd., Being (Land Owner) Office At - 409/410, Loha Bhavan, P D'Mello Road, Mumbai-400 09
2. Sayed Mohamad Shah Kadri
3. Sayed Alam Shah Kadri
4. Sayed Munawar Shah Kadri
5. Sayed Hamidabegum Kadri now known as shaheen Kondekar
6. Mrs. Sayed Khurshida Begum Sagriahmad Kadri
7. Sayed Zubeida Begum Kadri now known as Mrs. Zubeida Jawed Ali
8. Rashida Begum Kadri wd/o Sayed Kutab Shah Kadri

Now known as Mrs. Rashida Muhtaque Ali Shaikh (ibid 2 to 8 Land Owner's)

S. No. 56, Hissa No. 1, Old C.T.S. No. 447, New C.T.S. No. 477A/1, Village Marol, Taluka-Andheri, City Survey - Vileparle, MSD

9. ST. John The Evengist Church, Trustee Having office at, S. No. 56, Hissa No. 2, Old C.T.S. No. 505 New C.T.S. No. 505A, Village Marol, Taluka Andheri, City Survey - Vileparle, Mumbai-400 059

10. M/s. Lok Housing Construction Ltd., being Builder & Developer Attorney/confirming Party Lok Bhavan Marol Maroshi Road, Andheri (East), Mumbai-400 059

...Opponents

PUBLIC NOTICE

1. Take the notice that the above application's been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned.
2. The applicant has prayed for grant of Deed of Conveyance of the land bearing C.T.S. No. 498/A/1, C.T.S. No. 447/C, C.T.S. No. 447/C/1, C.T.S. No. 448/E, admeasuring area 4807.93 Sq. mtrs., Village-Marol, City Survey-Vile Parle, Taluka-Andheri, Mumbai suburban District of Mumbai in favor of the Applicant Society.
3. The hearing in the above case has been fixed on 23.11.2020 at 3.00 p.m.
4. The Promoter/Opponent/s and their legal heirs if any, or any person/authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 23.11.2020 at 3.00 p.m. before the undersigned together with any documents, he/she/they want/s to produce in support of his/her objection/claim/ demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the interested parties.
5. If any person/s interested, fails to appear of file written reply as required by this notice, the question at issue/application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance/declaration/order is granted or the direction for Registration of the society is granted to the applicants or any order/certificate/judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex parte.

By Order, Sd/-
For District Deputy Registrar,
Co-operative Societies/Mumbai City (3),
Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963

Orient Press Limited
Reg. Office: L-31, M.I.D.C., Tarapur Industrial Area, Boisar-401506, Dist. Palghar, Maharashtra
Tel: 91-2525-661116
E-mail: share@orientpressltd.com
CIN: L22219MH1987PLC042083 Website: www.orientpressltd.com

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given pursuant to provisions of Section 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules 20 and 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), for seeking approval of the Members of the Company for the business set out in the Postal Ballot Notice dated November 11, 2020 ("Postal Ballot Notice") by way of voting through electronic means i.e. through remote e-voting system only.

The Notice of Postal Ballot has been dispatched to the Members on their e-mail registered with the RTA/Depository Participants who are shareholders of the Company as on the Cut-off date i.e. Friday, November 13, 2020 and the same is also available on Company's website at www.orientpressltd.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The Postal Ballot Notice is also available on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at evotingindia.com. The dispatch of above mentioned Notice has been completed on Tuesday, November 17, 2020.

Members holding shares in physical mode, who have not registered their email addresses with the RTA/ Depository Participants, can obtain Postal Ballot Notice along with e-voting login credentials by sending the following documents to Company's Registrar and Transfer Agent, M/s. Universal Capital Securities Pvt. Ltd. ("RTA") at info@uniseq.in or to the Company at share@orientpressltd.com by E-mail.

- a) A request letter mentioning therein name of the Member, Folio No., Mobile No. and email address to be registered/updated signed by Member (in case of joint holding), the request letter shall be signed by the first named shareholder
- b) Self-attested scan copy of PAN Card of Member (in case of joint holding, PAN Card of the first named shareholder shall be submitted).

Members holding shares in dematerialized mode, who have not registered their email addresses with the Depository Participants, are requested to register/update their email addresses, PAN No. and Mobile No. with their Depository Participants and can obtain Postal Ballot Notice along with e-voting credentials by following the instructions provided in the Postal Ballot Notice.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 Rules 20 and 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015:

- i. The Company is providing remote e-voting facility to its member/s to cast their vote by electronic means on the resolutions as set out in the Notice of Postal Ballot.
- ii. Day, Date and Time of commencement of remote e-voting: Monday, November 23, 2020 (09.00 a.m.)
- iii. Day, Date and Time of end of remote e-voting: Tuesday, December 22, 2020 (05:00 p.m.)
- iv. Cut-off date: Friday, 13th November, 2020
- v. The Members are requested to note that the remote e-voting module shall be disabled by CDSL for voting after 5.00 p.m. on Tuesday, December 22, 2020;
- vi. Members holding shares as on the Cut-off date i.e. Friday, November 13, 2020, shall only be entitled to avail the facility of remote e-voting.

The result of the Postal Ballot will be announced on Wednesday, December 23, 2020 at 4.00 p.m. at the Registered Office of the Company. The result would be intimated to the Stock Exchanges where the Company's shares are listed. The result will also be displayed on the Company's website www.orientpressltd.com along with Scrutinizer's report.

For any queries related to the resolutions proposed to be passed by Postal Ballot, Members may address the same to the Company Secretary of the Company at shubhangi.johia@orientpressltd.com. For any queries or issues relating to remote e-voting, Members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help Section or may write to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

For Orient Press Limited
Sd/-
Date : November 18, 2020
Place : Mumbai
Ramvilas Maheshwari
Chairman & Managing Director

VEER GLOBAL INFRASTRUCTURE LIMITED
Regd Office:- Shop No 47 Shalibhadra Regency Shalibhadra Nagar, 100FT Rd Behind Union Bank, Nalasarapa (E) Thane City Maharashtra-401209.
Email: ipoever@gmail.com Website: www.veerglobaltd.com
CIN Number: U45309MH2012PLC225939

Standalone Unaudited Financial Results for the year / quarter ended as on 30.09.2020

Particulars (Rs in Lacs)	Quarter Ended as on 30.09.20		Quarter Ended as on 30.06.20		Quarter Ended as on 30.09.19		Year to date figure for current period ended 30.09.20	Previous Year Ended as on 31.03.20
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited		
1 Net Sales / Total Income from Operations	147.95	10.5	234.74	158.45	8.8	8.8	158.45	851.21
2 Net Profit / Loss from ordinary activities after finance cost but before exceptional items	4.32	4.48	8.58	8.8	8.8	8.8	8.8	27.19
3 Net Profit for the period before tax (After exceptional items)	4.32	4.48	8.58	8.8	8.8	8.8	8.8	27.19
4 Net Profit after tax and after exceptional items.	4.32	4.48	8.58	8.8	8.8	8.8	8.8	19.19
5 Paid-up equity share capital	474.17	474.17	474.17	474.17	474.17	474.17	474.17	474.17
6 Basic and diluted EPS after Extraordinary items for the period.	0.09	0.09	0.17	0.18	0.18	0.18	0.18	0.38

1) Above Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 13.11.2020 respectively.
2) Since the Company is operating under one broad business segment, segment reporting is not required.
3) Previous periods figures have been regrouped/ rearranged wherever found necessary.
4) Impact of our performance has been severely affected due to COVID 19 Lockdown. The Company is not in position to predict the COVID19 impact in specific terms for future period also

For & on Behalf of the Board
Sd/-
Managing Director
Place: Mumbai
Date: 13.11.2020

PRESTIGE STOCKS AND BONDS LIMITED
Regd. Office : 209, 2ND FLOOR, HUBTOWN SOLARIS, PROF. N. S. PHADKE MARG, OFF WESTERN EXPRESS HIGHWAY ANDHERI (EAST), MUMBAI- 400069
CIN: L67120MH1981PLC099577

STATEMENT OF LIMITED REVIEWED STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30.09.2020 (₹ in Thousand)

SI No	Particulars	Current 3 months ended 30.09.2020		Preceding 3 months ended 31.06.2020		corresponding 3 months ended in the previous year 30.09.2019		Year to date figures for current period ended 30.09.2020		Year to date figures for previous year ended 30.09.2019		Previous Year ended 31.03.2020
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	
1.	Income from Operations (a) Net Sales/Income from Operations (Net of excise duty) (b) Other Operating Income Total Income from operations (Net)	-	-	-	-	-	-	-	-	2,500.00	-	-
2.	Expenses (a) Cost of Materials consumed (b) Purchase of stock-in-trade (c) Changes in inventories of finished goods, work-in-progress and stock-in-trade (d) Employee benefits expense (e) Depreciation and amortisation expense (f) Other expenses (Any item exceeding 10% of the total expenses relating to continuing operations to be shown Separately) Total Expenditure	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
3.	Profit/(Loss) from operations before other income, finance cost & Exceptional items (1-2)	(841.66)	(6.20)	(1,292.48)	(847.86)	(1,282.48)	(847.86)	(1,282.48)	(5,023.443)	(86.2850)	-	-
4.	Other Income	-	18.60	-	-	18.60	-	18.60	41.44	86.2850	-	-
5.	Profit/(Loss) from ordinary activities before Finance Cost & Exceptional Items (3 + 4)	(841.66)	12.39	(1,292.48)	(829.27)	(1,241.04)	(1,241.04)	(1,241.04)	(4,937.158)	-	-	-
6.	Finance Cost	50.71	34.08	-	84.79	-	-	-	-	-	-	-
7.	Profit/(Loss) from ordinary activities after Finance Cost	(892.37)	(21.68)	(1,292.48)	(914.05)	(1,241.04)	(1,241.04)	(1,241.04)	(4,937.158)	-	-	-
8.	Exceptional Items	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
9.	Profit / (Loss) from ordinary activities before tax (7+8)	(892.37)	(21.68)	(1,292.48)	(914.05)	(1,241.04)	(1,241.04)	(1,241.04)	(4,937.158)	-	-	-
10.	Tax expense	-	-	-	-	-	-	-	-	258.2562	-	-
11.	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax (9 + 10)	(892.37)	50.79	(1,292.48)	(841.58)	(1,241.04)	(1,241.04)	(1,241.04)	(5,195.414)	-	-	-
12.	Extraordinary items (net of tax expense ₹ Lakhs)	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
13.	Net Profit / (Loss) for the period (11 + 12)	(892.37)	50.79	(1,292.48)	(841.58)	(1,241.04)	(1,241.04)	(1,2				

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT our society **M/s. BORIVALI JANKALYAN CO-OP. HSG. SOCIETY** Vazira Naka, LT Road, opposite SVC Bank, Borivali (West), Mumbai 400091, is under the process of Re Development We wish to appoint SOLICITOR who will draft and finalise the documentation in regards to the process of Re Development and Further more he would also follow the process of Re Development and would work in the interest of the society in the utmost care and diligence. That interested SOLICITOR may contact the on the following contact number **9667892369** or on E-mail in **bjchstdt@gmail.com** within 7 days from this NOTICE.

Sd/-
Secretary/ Chairman
M/s. BORIVALI JANKALYAN CO-OP. HSG. SOCIETY
Place: Mumbai Dt: 19/11/2020

PUBLIC NOTICE

My client Mr. Vikas Arun Kulkarni has applied for loan from The Deccan Merchant's CoOp Bank Ltd., Dadar, Mumbai
SCHEDULE OF PROPERTY
Flat No. B-001, On Ground Floor, Admeasuring Area 356 sq.ft. (carpet) in Building known as "SHREE HARI COMPLEX-PHASE 2 CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." Situated at Near Samrat Ashok School, Tisgaon Pada, Kalyan (East), Taluka Kalyan, District - Thane.
NOTICE is hereby given that The Deccan Merchants Coop Bank have agreed to sanction loan against mortgage of schedule Property. Any person having any right, title, interest, claim of demand of any nature whatsoever on respect of the schedule property, is hereby required to make the same known in writing along with documentary proof thereof, to the undersigned at Adv. Rajesh Tekale, Shop No. 2, Shri Ganesh C.H.S. Ltd., Sector 28, Near Navi Mumbai 400708 within 14 days from the date of publication hereof, failing which the bank will proceed with the sanction of loan and the process shall be completed without any reference to such claims and the claims if any, shall be deemed to have been given up or waived.
Date: 17.11.2020, Place: Mumbai

Sd/-
Rajesh A. Tekale
Advocate, High Court

जहाीर नोटीस

सर्व संबंधितांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, गावमौजे आहेणे, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील मु.मा.क्र./सर्वे नं. 128/4, क्षेत्र 1.06 चौ. एअर. पोट खरावा 0.01.00 रु. आर. एकुण 1.07.00 रु. आर. प्रति. आकार रु. 0.97 पैसे हि मिळकत सौ. सनानील सफिन पिमेंटा यांच्या मालकीची व कब्जेवहीवादीती आहे. सादरी मिळकत आमच्या अशिलांनी विकत घेण्याचे ठरविले आहे. सदर मिळकती बाबत शीर्षक सत्यापन करावयाचे आहे. तरी ही ह्या मिळकतीत कुणाही इसमांना दान, बक्षीस, करार, फरोक्त, वापरवहिवार, कब्जा, भाडेपट्टा व कुळ आदी व अन्य प्रकारचा हक्क व हितसंबंध असल्यास त्यांनी नोंदी लोखी हरकत कागदपत्रासहित ही नोंदीस प्रसिध्द झाल्यापासून चौदा (14) दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांना ये. आर. ए. लॉ. असोसिएट्स, पहिला मजला, काफर बेकरीच्या वती, इंदिरा गांधी गार्डनच्या समोर, गुलनानगर, नवखर, वसई रोड (प.) ता. वसई, जि. पालघर - 501 202, या पत्त्यावर कळवावी अन्यथा कोणाचीही कोट्यावही प्रकाची हरकत नाही असे समजावत येईल.
दिनांक: 17.11.2020

अॅड. रॉबर्ट डिवॉल्लो वकील जे. आर. ए. लॉ. असोसिएट्स तर्फे पाटनर

जहाीर नोटीस

तमाम जनतेस ह्या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, गाव मौजे मोरे, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील भूमाम क्र. व उपविभाग १०९/४/अ, क्षेत्र हे. आ.प्रती ०-३८-९, आकार रु. ५.५४ ही जमिन तिचे मालक मिळकत वेरोकणी जॉन रॉड्रीज ह्यांनी सर्वे व मुक्त अशी विकणेबाबत आमच्या अशिलांबरोबर वाटाघाटी चालू आहेत. तरी सदर मिळकतीबाबत कोणाही इसमांना, व्यक्तीचा, संस्थेचा गारुण, दान, बक्षीस, फरोक्त, वापर, कूळ, वटिवाट, अदलाबदल, लीज, नकार, बांधणी व अन्य कोट्यावही प्रकाची हक्क, हितसंबंध, अधिका असल्यास त्यांनी तो ही नोटीस प्रसिध्द झाल्याचे तारखेपासून १५ दिवसांचे आठवे लोखणीमागशी खालील पत्रावर कळवावा. अन्यथा तसा हक्क नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजून व्यवहार पूर्ण केला जाईल.
पत्ता: "लिली", वीरा पेट्रोलपम्प समोर, बरामपूर, माणिकपूर, वसई रोड, तालुका वसई, जि. पालघर-४०९ २०२.

सही/-
डेनिस जे. डिमेलो वकील आणि नोटीरी

जहाीर सूचना

सूचना घ्यावी की, श्री. कलिमुल्ला मोहम्मद अली सयद यांनी सर्व भारापासून मुक्त राखालील परिशिष्टामध्ये अधिक स्वीकारत वर्णन केलेली मिळकत माझे अशली श्री. नदिम अहमद आणि श्री. नसीम अहमद यांना विक्री करण्याचे मान्य केले आहे आणि माझे अशील श्री. नदिम अहमद आणि श्री. नसीम अहमद यांनी ती खरेदी करण्याचे मान्य केले आहे. कोणत्याही व्यक्तीला समाविष्टीत कोणाही व्यक्तीक, हिंदू अविभाजित कुटुंब, कंपनी, बँक, वित्त संस्था, नॉन-बँकिंग वित्त संस्था, फर्म, व्यक्तीची संस्था, वैयक्तिक मंडळ जे स्थापित किंवा नाही, सावकार आणि/किंवा धनको यांना सदर फ्लॉट/गाळा किंवा कोणत्याही भाग किंवा विभागाच्या संदर्भामध्ये कोणाताही आक्षेप, दावा, हक्क, नामाधिकार आणि/किंवा हितसंबंध जसे की, वारसाहक्क, शेअर, गिहाण, प्रतिज्ञा, प्रभार, बक्षीस, विवस्त्रण, वारसाहक्क, उत्तराधिकारी, ताबा, भाडेपट्टा, कुळवहिवार, निर्वाह, सुविधाधिकार, परवाना, अल्टरनाट, शेअर, अभिहस्तांतरण, धारणाधिकार, जमी, विकास हक्क, हक्क, राखीव, करार किंवा कोणतेही दावित्व किंवा आखासम किंवा कोणत्याही प्रकारची मागणी किंवा अन्यकाही असल्यास त्यांनी तसे लिखित मुळ कागदपत्रासह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या खालील नमुद पत्त्यावर व्यक्तीच्या तसे दावे वर असल्यास, या सूचनेच्या प्रसिद्धीतारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, सारा व्यक्तीच्या तसा दाव्यांच्या संदर्भाविषयक व्यवहार पूर्ण केला जाईल आणि दावे त्यांमिंत समजले जातील आणि माझ्या अशीलांवर बंधनकारक असणार नाही.

वरील उल्लेखित परिशिष्ट:

मुंबई आणि मुंबई शहराच्या उपनगर लिहतामधील सी.टी.एस. क्र. एफ/१०५९ धारक जमिनीमधील प्लॉट क्र. ९४, टी.पी.एस. IV, प्रॉफे. अलमेडा क्र. ४०. अलमेडा क्र. ४०, बांद्रा (पश्चिम), मुंबई ४०००५० येथे स्थित रहिवासी फ्लॉट धारक फ्लॉट क्र. ५ आणि ६, १ला मजला, मॉडर्न पार्क ब्लू को-ऑपरेटिव्ह हॉसिंग सोसायटी लि. अशी ज्ञात विलिडिंग, नोंदीपत्रक क्रमांक क्र. ३-४५२६ सन १९६९, प्लॉट क्र. ९४, टी.पी.एस. IV, प्रॉफे. अलमेडा क्र. ४०, बांद्रा पश्चिम १५, मुंबई ४०००५०, मोजमापित ४१५४० चौ. बिल्डअप मीटरसं संलग्नित ४५.० चौ. मीटरसं चर्टई.
दिनांक १८ नोव्हेंबर, २०२०.

सही/-

वकील कृष्णा ग्रामा

वकील उच्च न्यायालय

वकील मुंबई, गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२०

पोरिएंट प्रेस लिमिटेड
CIN: L22219MH1987PLC042083

टपाल मतदानाची सूचना

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून म्हणजेच फक्त रिमोट ई-व्होटिंग सिस्टीम मार्फत दिनांक १९ नोव्हेंबर, २०२० च्या टपाल मतदानाच्या सूचनेत ("टपाल मतदानाची सूचना") याद्वारे जाह्याकाळासाठी कंपनीच्या सभासदांची मंजुरी मिळवण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ११० च्या तरतुदी आणि अन्य प्रयोज्य तरतुदी आणि कंपनीचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० व २२ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ सहावाचला निगम व्यवहार मंडळाताने ("एमसीए") जारी केलेली दिनांक ०८ एप्रिल, २०२० चे जनरल सर्व्हेलर क्र. १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० चे जनरल सर्व्हेलर क्र. १७/२०२० आणि अन्य प्रयोज्य सर्व्हेलरसं लता अनुसूची व यादीस बाबतच्या न्यायव्यवहारात येत आहे. शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीचे सभासद सूचनेत देण्यात आलेले त्यांच्या आरटीए/डिवायिडिटी पॉर्टफोलियमसकडे नोंदवल्यास ई-मेल वर टपाल मतदानाची सूचना पाठवली आहे आणि ती कंपनीची वेबसाईट www.orientpressltd.com वर आणि स्टॉक एक्सचेंजचे म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल सेक्युरिटीज अँड इंडियन फिनिटिड च्या वेबसाईटस अक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com येथेही उपलब्ध आहे. टपाल मतदानाची सूचना मंडळ डिवायिडिटी सन्डिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) सी वेबसाईट evotingindia.com वर देखील उपलब्ध आहे. वरील सूचना पाठवणे मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२० रोजी पूर्ण झाले आहे.

प्रत्यक्ष स्वकामत शेअर्स धारण करणारे व त्यांनी त्यांचे ई-मेल अॅड्रेस आरटीए/डिवायिडिटी पॉर्टफोलियमसकडे नोंदवले नाहीत ते सभासद कंपनीचे रजिस्ट्रार वकील एन.ए. व. बुकिंगसल कॅम्पिल सिग्न्युरीज प्रा. लि. ("आरटीए") कडे info@unsec.in येथे किंवा कंपनीकडे share@orientpressltd.com येथे ईमेल ने खालील दस्तऐवज पाठवून ई-व्होटिंग लॉगिन क्रेडेंशियल्स सह टपाल मतदानाची सूचना मिळवू शकतात.

ए) त्यामध्ये सभासदांचे नाव, फोलिओ क्र., मोबाईल क्र. आणि नोंदीपत्र/अद्यतनत कावयाचा ई-मेल अॅड्रेस नमुद करणारे सभासदांनी त्याखरी केलेले एक सातत करणे (संयुक्त धारणाच्या बाबतीत, विनंती पत्रावर पहिले नाव असलेल्या भागधारकाची स्वाक्षरी हवी)

बी) सभासदांच्या पॅन कार्ड ची स्व-साक्षात्कृत स्कॅन प्रत (संयुक्त धारणाच्या बाबतीत पहिले नाव असलेल्या भागधारकाचे पॅन कार्ड सादर करावे)

डिमांडीअलाईड स्वकामत शेअर्स धारण करणाऱ्या ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल अॅड्रेस डिवायिडिटी पॉर्टफोलियम कडे नोंदवले नाहीत त्यांनी कृपया त्यांच्या डिवायिडिटी पॉर्टफोलियमसकडे त्यांचे ईमेल अॅड्रेस, पॅन क्र. आणि मोबाईल क्र. नोंदवावा/अद्यतनत करावा आणि ते टपाल मतदानाच्या सूचनेत पुर्वतलव्या सूचना अनुसूची ई-व्होटिंग क्रेडेंशियल्स सह टपाल मतदानाची सूचना प्राप्त करू शकतात. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी कंपनीचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० व २२ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या अनुपालनात:

- कंपनी तिच्या सभासदांना टपाल मतदानाच्या सूचनेत मांडलेल्या टाटावर्ग इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांचे मत देण्याची सुविधा पुरवत आहे.
- रिमोट ई-व्होटिंगची सुविधा होण्याचा दिवस, तारीख आणि वेळ: सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२० (स. ०९.०० वा.)
- रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती होण्याचा दिवस, तारीख आणि वेळ: मंगळवार, २२ डिसेंबर, २०२० (स. ५.०० वा.)
- कट ऑफ डेट: शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०
- सभासदांनी कृपया घ्यावत ठेवावे की, मंगळवार, २२ डिसेंबर, २०२० रोजी स. ५.०० वा. नंतर सीडीएसएल कडून रिमोट ई-व्होटिंग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल.
- नरत शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करणारे सभासद रिमोट ई-व्होटिंगची सुविधा वापरण्यास हक्कदार असतील. टपाल मतदानाचा निकाल बुधवार, २३ डिसेंबर, २०२० रोजी स. ४.०० वा. कंपनीच्या नोंदीपत्रक कार्यालयाने घोषित केला जाईल. कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजमना निकाल कळवला जाईल. पत्तापत्ती अधिकाऱ्यांच्या अहवालासह निकाल कंपनीची वेबसाईट www.orientpressltd.com वर प्रदर्शित सुद्धा केले जातील.

टपाल मतदानास संमत करणारे प्रस्तावित असलेल्या टाटावर्ग ऑरिएंटल कोणत्याही चौकशीसाठी सभासदांनी कंपनीच्या कंपनी सेक्रेटरीशी shubhgang.lahia@orientpressltd.com येथे कळवावे. रिमोट ई-व्होटिंग संबंधातील कोणत्याही चौकशी किंवा समस्यांसाठी सभासदांनी वेबसाईट www.evotingindia.com येथे उपलब्ध फ्रिक्वेंटली असेकड व्हेबपन्स ("एक्सप्लेन") आणि ई-व्होटिंग मॅनुअल पाहावे किंवा श्री. राकेश टांडे, मॅनेजर (सीडीएसएल) मंडळ डिवायिडिटी सन्डिसेस (इंडिया) लिमिटेड, ए. पिंग, २५ वा मजला, सीकॉन सुप्टेकर, मलनाल मिल कंपाउंड, प्ल. एफ. जोशी मार्ग, लोअर पर्वत (पूर्व), मुंबई-४०००१३ येथे लिहावे किंवा ई-मेल helpdesk.evoting@cdsindia.com वर पाठवावा किंवा ०२२-२३०५५४२२/४३ वर कॉल करावा.

ऑरिएंट प्रेस लिमिटेड साठी
सही/-
रामविलास महेश्वरी
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

दिनांक: १८ नोव्हेंबर, २०२०
ठिकाण: मुंबई

नों. कार्यालय: एल-३१, एम.आय.डी.सी., तारापुर इंडस्ट्रियल एरिया, बोईस-२०१५०६, जि. पालघर, महाराष्ट्र.
फोन: ९१-२२-२५२१-५६९११६६
ईमेल: share@orientpressltd.com
वेबसाईट: www.orientpressltd.com

अ. क्र.	कर्जदाराचे/हमीदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक	काही असल्यास तात बोजासह तारणा मतेचा तपशील	योगेबाची रक्कम	आरंभित मूल्य (रुपयत)	मासमुल्याची तारीख आणि वेळ	लिलाव तारीख आणि वेळ
(अ)	(ब)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
१.	श्री आनंद प्रकाश शहा (कर्जदारी) श्रीमती रुजुता आनंद शहा (सह-कर्जदारी) एलबीसीएल ०००२०२०८८३	बंगला नं. ई-२२ (इलाविका), सुजाणा, एल. नं. ४७/१ सी ४७/१ डी, गाव, सुभारती - जोगावडा, तारणा, मोंदपूर - ४१४०१४ मोजमापित क्षेत्र ३०५४.०० चौफूट मीटर कापेट. अनुक्रमक्रमांक - २ नुसार	₹ ४,६७,५५,०००/- (चि. नोव्हेंबर १५, २०२० पर्यंत)	₹ ३,८०,००,०००/-	डिसेंबर ०५, २०२० सकाळी ११:०० ते दुपारी १२:०० पर्यंत	डिसेंबर १९, २०२० दुपारी १२:०० पासून

ऑनलाईन लिलाव आयोजित लिमिटेड - (<https://disposalhub.com>) ने. नेक्ससेल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. या लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणादर/नोटीसी या दि. डिसेंबर १८, २०२० रोजी संध्याकाळी ५.०० पूर्वी पणवळी कुठ्याविकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येते आहे. अनध्या सदर तारणा मालमत्ताविकी परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल. संभाष्य बोलीदारांनी बघणा रक्कम (इंएमए) आयसीआयसीआय बँक लिमिटेड, डीएसएफसी, ७७०/१- सुभा हाऊस, भंडारकर रोड, हॉटेल रविवार समोर, महाराष्ट्र, पुणे - ४११००४ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमुद वेबसाईटमार्फत दि. डिसेंबर १८, २०२० रोजी दु. ०२.०० वाजणेपूर्वी ईमेलद्वारे पैसे भरल्याच्या पुढाऱ्यासाठी बँक पत्रचरह - डीडीची रकम कोट्याविकी डीमांडसह सादर करावी आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाष्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत पैसे भरण्या सादर करणे नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तऐवजावरील **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, डीएसएफसी, ७७०/१- सुभा हाऊस, भंडारकर रोड, हॉटेल रविवार समोर, महाराष्ट्र, पुणे - ४११००४** येथे दि. डिसेंबर १८, २०२० रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बघणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गित बँकेकडील डीडी/पीओ **आयसीआयसीआय बँक लिमिटेड** यांच्या नावे पोषे देवा सादर करावा.

प्राणीसंबंधित, लिलावच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करणाऱ्या संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक लिमिटेडला CS444@csib.co / CS2994@csib.co / CS2994@csib.co वर संपर्क करा. कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी **नेक्ससेल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड** **२. ऑजीओ असेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड.**, ३. **बीपीसीएम सुपर व्हॅल्यू प्रायव्हेट लिमिटेड** यांनादेखील सदर मालमत्ताविकी विक्री सुविधेसाठी नमण्यात आले आहे. कोणतेही कारण व अटी कोणतेही किंवा सर्व वकील रिक्कारणे किंवा नाकारणे किंवा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या विस्तृत तपशील देत अटीकरिता कृपया तात. www.icicibank.com/4p45

दिनांक : नोव्हेंबर १९, २०२०
ठिकाण : मुंबई

कर्जदाराचे/हमीदाराचे नाव/मेलचा पत्ता	कर्ज खाते क्र./१३(२) सूचनेची तारीख/ कर्ज खाते घट्यावर्ती तारणा/ कर्ज खाते दिनांक/ एनपीए दिनांक/ कर्ज १३(२) सूचनेसारखे मागणी रकम	हागाण रिझकत
१. सारथी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स त्यांचे प्रोप्रायटर श्रिकांत कृष्णा म्हात्रे यांच्या माध्यमातून भागीदारी कंपनी १०७, अशोक इंडस्ट्रियल इस्टेट, नवनिर्मित मोटोरोड, गोकुळ नगर एलबीएस मार्ग, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र-४०० ६०१. <td>कर्ज खाते क्र. एलएओआरजीएसीटी००३२१८ १३(२) सूचनेचे दिनांक ०७.१०.२०२०</td> <td>परिशिष्ट-II (सिक्वियुटी/गाण मिळकतीचा तपशील) लॉन्ड टिका क्र. १०, फ्र. सेटीएस क्र. १५/५, १५/५, १५/५, १५/५ असलेले, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, टेभी नाका, ठाणे (पश्चिम) सिटी, तालुका आणि जिल्हा ठाणे महाराष्ट्र-४०० ६०१.</td>	कर्ज खाते क्र. एलएओआरजीएसीटी००३२१८ १३(२) सूचनेचे दिनांक ०७.१०.२०२०	परिशिष्ट-II (सिक्वियुटी/गाण मिळकतीचा तपशील) लॉन्ड टिका क्र. १०, फ्र. सेटीएस क्र. १५/५, १५/५, १५/५, १५/५ असलेले, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, टेभी नाका, ठाणे (पश्चिम) सिटी, तालुका आणि जिल्हा ठाणे महाराष्ट्र-४०० ६०१.
२. नवना श्रीकांत म्हात्रे, श्रीकांत कृष्णा म्हात्रे यांची पत्नी फ्लॉट क्र. ३०२, गणेश बाग, टेभी नाका, सिव्हिल हॉस्पिटल ठाणेजवळ, महाराष्ट्र-४०० ६०१. <td>कर्ज करारपत्र दिनांक २९ फेब्रु, २०१२ एनपीए दिनांक ३१ ऑगस्ट, १३</td> <td>सी "गणेश बाग" सीएचएसएल" आगा डाव इमारतीमधील ३-व्या मजल्यावर मोसमापित ३५० चौ. फू. क्षेत्र पारफट क्र. ३०२ मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.</td>	कर्ज करारपत्र दिनांक २९ फेब्रु, २०१२ एनपीए दिनांक ३१ ऑगस्ट, १३	सी "गणेश बाग" सीएचएसएल" आगा डाव इमारतीमधील ३-व्या मजल्यावर मोसमापित ३५० चौ. फू. क्षेत्र पारफट क्र. ३०२ मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.
३. श्रीकांत कृष्णा म्हात्रे, कृष्णा रामचंद्र म्हात्रे यांचा मुलगा १०७, अशोक इंडस्ट्रियल इस्टेट, नवनिर्मित मोटोरोड, गोकुळ नगर एलबीएस मार्ग, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र-४०० ६०१. <td>कर्ज खाते क्र. १८.३८.५०५.६०१/- (सर्वे एकाचोणी लाह अडीसह हजार पाचवे चार आणि सद्दुष्ट पैसे मात्र) ०६.१०.२०२० रोजी प्रमाणे स. ०६.१०.२०२० नंतर कर्ज खाते करिता ज्या व्याज आणि प्रभार</td> <td>सी "गणेश बाग" सीएचएसएल" आगा डाव इमारतीमधील ३-व्या मजल्यावर मोसमापित ३५० चौ. फू. क्षेत्र पारफट क्र. ३०२ मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.</td>	कर्ज खाते क्र. १८.३८.५०५.६०१/- (सर्वे एकाचोणी लाह अडीसह हजार पाचवे चार आणि सद्दुष्ट पैसे मात्र) ०६.१०.२०२० रोजी प्रमाणे स. ०६.१०.२०२० नंतर कर्ज खाते करिता ज्या व्याज आणि प्रभार	सी "गणेश बाग" सीएचएसएल" आगा डाव इमारतीमधील ३-व्या मजल्यावर मोसमापित ३५० चौ. फू. क्षेत्र पारफट क्र. ३०२ मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.

आम्ही रिलिगेअर फिनवेस्ट लि. चे प्राधिकृत अधिकारी यांच्यामार्फत सिक्वियुटीयेशन अँड डिस्पोझल अँड एन्फोर्समेंट अँड सिक्वियुटी इस्टेट २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी केली होती. त्यामध्ये मुलेलीचा बहाना आणि व्याज हस्तादी प्रदान करण्यात तुम्ही कसूर केलेली आहे. धकदार/सह खालीलप्रमाणे:

कर्जदाराचे/हमीदाराचे नाव/मेलचा पत्ता	कर्ज खाते क्र./१३(२) सूचनेची तारीख/ कर्ज खाते घट्यावर्ती तारणा/ कर्ज खाते दिनांक/ एनपीए दिनांक/ कर्ज १३(२) सूचनेसारखे मागणी रकम	हागाण रिझकत
१. सारथी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स त्यांचे प्रोप्रायटर श्रिकांत कृष्णा म्हात्रे यांच्या माध्यमातून भागीदारी कंपनी १०७, अशोक इंडस्ट्रियल इस्टेट, नवनिर्मित मोटोरोड, गोकुळ नगर एलबीएस मार्ग, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र-४०० ६०१. <td>कर्ज खाते क्र. एलएओआरजीएसीटी००३२१८ १३(२) सूचनेचे दिनांक ०७.१०.२०२०</td> <td>परिशिष्ट-II (सिक्वियुटी/गाण मिळकतीचा तपशील) लॉन्ड टिका क्र. १०, फ्र. सेटीएस क्र. १५/५, १५/५, १५/५, १५/५ असलेले, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, टेभी नाका, ठाणे (पश्चिम) सिटी, तालुका आणि जिल्हा ठाणे महाराष्ट्र-४०० ६०१.</td>	कर्ज खाते क्र. एलएओआरजीएसीटी००३२१८ १३(२) सूचनेचे दिनांक ०७.१०.२०२०	परिशिष्ट-II (सिक्वियुटी/गाण मिळकतीचा तपशील) लॉन्ड टिका क्र. १०, फ्र. सेटीएस क्र. १५/५, १५/५, १५/५, १५/५ असलेले, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, टेभी नाका, ठाणे (पश्चिम) सिटी, तालुका आणि जिल्हा ठाणे महाराष्ट्र-४०० ६०१.
२. नवना श्रीकांत म्हात्रे, श्रीकांत कृष्णा म्हात्रे यांची पत्नी फ्लॉट क्र. ३०२, गणेश बाग, टेभी नाका, सिव्हिल हॉस्पिटल ठाणेजवळ, महाराष्ट्र-४०० ६०१. <td>कर्ज करारपत्र दिनांक २९ फेब्रु, २०१२ एनपीए दिनांक ३१ ऑगस्ट, १३</td> <td>सी "गणेश बाग" सीएचएसएल" आगा डाव इमारतीमधील ३-व्या मजल्यावर मोसमापित ३५० चौ. फू. क्षेत्र पारफट क्र. ३०२ मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.</td>	कर्ज करारपत्र दिनांक २९ फेब्रु, २०१२ एनपीए दिनांक ३१ ऑगस्ट, १३	सी "गणेश बाग" सीएचएसएल" आगा डाव इमारतीमधील ३-व्या मजल्यावर मोसमापित ३५० चौ. फू. क्षेत्र पारफट क्र. ३०२ मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.
३. श्रीकांत कृष्णा म्हात्रे, कृष्णा रामचंद्र म्हात्रे यांचा मुलगा १०७, अशोक इंडस्ट्रियल इस्टेट, नवनिर्मित मोटोरोड, गोकुळ नगर एलबीएस मार्ग, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र-४०० ६०१. <td>कर्ज खाते क्र. १८.३८.५०५.६०१/- (सर्वे एकाचोणी लाह अडीसह हजार पाचवे चार आणि सद्दुष्ट पैसे मात्र) ०६.१०.२०२० रोजी प्रमाणे स. ०६.१०.२०२० नंतर कर्ज खाते करिता ज्या व्याज आणि प्रभार</td> <td>सी "गणेश बाग" सीएचएसएल" आगा डाव इमारतीमधील ३-व्या मजल्यावर मोसमापित ३५० चौ. फू. क्षेत्र पारफट क्र. ३०२ मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.</td>	कर्ज खाते क्र. १८.३८.५०५.६०१/- (सर्वे एकाचोणी लाह अडीसह हजार पाचवे चार आणि सद्दुष्ट पैसे मात्र) ०६.१०.२०२० रोजी प्रमाणे स. ०६.१०.२०२० नंतर कर्ज खाते करिता ज्या व्याज आणि प्रभार	सी "गणेश बाग" सीएचएसएल" आगा डाव इमारतीमधील ३-व्या मजल्यावर मोसमापित ३५० चौ. फू. क्षेत्र पारफट क्र. ३०२ मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.

पुढे सकारण वाटते की, तुम्ही मागणी सूचनेची बजावणी टाळत आलात. त्यामुळे मागणी सूचनेचे सदर प्रकाशन तुम्हाला वादने पुढील व्याज, परिचय, अनुषांगिक खर्च, प्रभार इत्यादीसह विलंब सतर रकम सदर मागणी सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत रिलिगेअर फिनवेस्ट लि. ला चुकवीत कोट्याविकी बोलावण्यात येत आहे, कसदार रकमेस रिलिगेअर फिनवेस्ट लि. कि. कसदारता तारणा मतेचा कब्जा घेण्यासह सर्व किंवा कोणत्याही एक किंवा अधिक तारणा मतेच्या विरोधात सदर अधिनियमाच्या कलम १३(२) च्या कोणत्याही किंवा सर्व तरतुदींचे आवश्यक ती कार्यवाही करणे. पुढे तुम्हाला विलंब सतर तारणा मता विक्री/भाडेपट्टी किंवा अन्य कोणत्याही मामाि हस्तांतर करण्यापासून सदर अधिनियमाच्या कलम १३(३) अन्वये प्रतिबंध करण्यात येत आहे, कृपया ध्यानात ठेवावे की, यापुढे कोणतीही मागणी सूचना जारी केली जाणार नाही.

ठिकाण: ठाणे
दिनांक : १९.११.२०२०

सही/- प्राधिकृत अधिकारी
रिलिगेअर फिनवेस्ट लिमिटेड

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that under instructions of my client, I am investigating the title of the Flat and Car Parking Spaces (collectively "the said Property") which is more particularly described in the Schedule hereunder written owned by Mr. Anil Vaidya Reddi ("Owner"), in the building known as Homestead Gardens and the corresponding shares of Rs.50/- each bearing distinctive numbers 0001 to 0010 comprised in Share Certificate No. 1 (hereinafter referred to as "the said Shares") issued to him by the Homestead Gardens Co-operative Housing Society Limited.

All persons having any claim or demand or right in respect of or against the said Property and/or the said Shares or any part or portion thereof by way of inheritance, share, sale, transfer, assignment, tenancy, sub-tenancy, lease, sub-lease, license, mortgage, charge, lien, encumbrance, gift, exchange, possession, covenant, easement, trust, lis pendens or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing with documentary proof to the undersigned at the address given hereunder within seven (7) days from the date of publication hereof, failing which the claim of such persons, if any, will be considered as waived and for abandoned and not binding on our client and the title of the Owner to the said Property will be considered as clear and marketable.

SCHEDULE OF THE PROPERTY

Residential flat bearing No.101 admeasuring 1,925 sq.ft. (useable carpet area) approx. inclusive of all balconies, toilets and exclusive lift/boots, pergolas, flower beds, dry balcony etc. inclusive of a servants toilet admeasuring about 55 sq. ft. carpet area between the 1st and 2nd floors alongwith two Car Parking Spaces in one Open Stack Parking No. 10 in the building "Homestead Gardens" standing on land bearing CTS No. H/440 on the plot of land bearing No. 3B situated at Village Santacruz or Danda in Taluka South Salsette within the Registration sub-district of Bandra.

Dated this 17th day of November 2020.
I/DR PETER D CRUZ
Advocate High Court Bombay
Saryu Premises Co-operative Society Ltd.
Flat No.104, First Floor, 64-B, Linking Road, Santacruz (West), Mumbai 400 054.

ई निविदा सुचना

महावितरण लिमिटेडची ई-निविदाअंतर्गत नोंदीपत्र केलेल्या व प्रधान कार्यालयाकडून मान्यताप्राप्त असलेल्या कंत्राटदार/पुनर्विभाजन यांचेकडून वसई मंडला तर्फे खालील कामासाठी ई-निविदा मागविण्यात येत आहेत.

निविदा क्रमांक	कामाचा तपशील	अंदाजीत रक्कम रुपये	निविदा रक्कम रुपये	अनामत रक्कम रुपये	निविदा रचिकाव्यवस्था शेटवटी तारीख
टी-०७	वसई मंडलांतर्गत निविदा मध्ये नमुद केलेल्या पदांकरिता सेवा पुरविण्याबाबत.	रु.७२९ लाख	रु.५००००+१८ टक्के जी.ए.ए.टी.	रु.३६४५७७/-	२७.११.२०२०